

प्रग्नारमाभ्यमांशी संबोधित व्यक्तीना
अधिस्विकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन शुद्धीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.४९/३४,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक : ७ फेब्रुवारी, २००८

संदर्भ-शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१) क्र.अधिस्वी-२०११/१५७०/प्र.क्र.१३५/३४, हि. ३० जानेवारी, २००९
२) क्र.अधिस्वी-१०११/१५७०/प्र.क्र.१३५/३५, दि. ८ जानेवारी, २००९
३) क्र.अधिस्वी-२००७/३५३/प्र.क्र.४९/३४, दि. १२ सप्टेंबर, २००७
४) शासन शुद्धीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.४९/३४, दि. ७ जानेवारी, २००८

शुद्धीपत्रक :-

प्रग्नारमाभ्यमांशी संबोधीत व्यक्तीना अधिस्विकृती पत्र देण्यासंबंधीची नियमावली हि. १२ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे. या नियमावलीत नियम क्र. ४ (१) (आ) येथे समिती सदस्य होण्यासाठी किमान पात्रता पदवीधर व दहा वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव अशी असावी.

सलग दोन वेळेस समिती सदस्य असलेल्या सदस्यांना सलग तिस-यांदा समिती सदस्यत्व देण्यात येवू नये हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

वरील नियमामध्ये सुधारणा करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित नियम करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

४(१) (आ) समिती सदस्यत्व होण्यासाठी किमान पात्रता बाबाबी उत्तीणे (१०+२) व दहा वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव अशी असावी.

सलग दोन वेळेस समिती सदस्य असलेल्या सदस्यांना सलग तिस-यांदा समिती सदस्यत्व देण्यात येवू नये. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहे, ही अट रद्द करण्यात येत आहे.

हे शुद्धीपत्रक निर्गमित केलेल्या दिनांकापासून अंमलात येईल.

हे शासन शुद्धीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याच्या संगणक संकेतांक २००८०२१११२०१०५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदेशानुसार व नांवाने,

लिंगा थुळ

(लिंगा वि. थुळ)

कायोसन अधिकारी, महाराष्ट्र शासन

पात्र,

मा. मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री (मा. व ज.) याचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

...कृ.मा.प....

मा. मुख्यसचिव यांचे उपसचिव, मुख्यसचिव कायोलय, मंत्रालय, मुंबई
सचिव (मा. व ज.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
संचालक (माहिती) (जनसंपर्क/प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर, ओरंगाबाद,
उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, अमरावती,
सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर,
नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर
संचालक, महाराष्ट्र परिव्यय केंद्र, अे-८, स्टेट एम्पोरियम इमारत, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११० ००१,
वरिष्ठ सहाय्यक संचालक, महाराष्ट्र परिव्ययक केंद्र, श्री. काकुले यांची इमारत, दादा वैद्य रोड, पणजी, गोवा,
सर्व संबंधित संघटना आणि व्यक्ती,
निवड नस्ती.